

 <p>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महाराष्ट्र भारत ११ लाईन्स संख्या ११२३</p> <p>NAAC Accredited-2022 'B++' Grade (CGPA 2.96)</p>	<p>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur</p> <p>केगाव, सोलापूर-४१३२५५ महाराष्ट्र (भारत) दुरध्वनी क्र.०२१७-२७४४७७१-७३ (११ लाईन्स) फॅक्स-०२१७-२३५१३०० संकेतस्थळ : http://su.digitaluniversity.ac.in - मेल: fao@sus.ac.in</p>	
---	--	---

खरेदी व भांडार विभाग

जा.क्र.पुअहोसेविसो/विवले/खवभांवि/२०२३/ ११०७
 On University Website

दिनांक : 10 AUG 2023

प्रति,

विषय :- प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग ४ च्या कायम सेवेतील कर्मचारी यांच्या गणवेशाकरिता कापड खरेदी करण्याकरिता दरपत्रक मागविण्याबाबत..


महोदय / महोदया,

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग ४ च्या कायम सेवेतील कर्मचारी यांच्या गणवेशाकरिता कापड खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत. दरपत्रकासंदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. वरील कामाचे दरपत्रक, सुचना सोलापूर विद्यापीठाच्या <http://su.digitaluniversity.ac> या संकेतस्थळावर (Quotation) या शिर्षकाखाली उपलब्ध आहे.

(सोबत Schedule - B) जोडलेले आहे.

क्रं	तपशील	दिनांक	वेळ	ठिकाण
१.	दरपत्रके प्रकाशित करण्याचा दिनांक व वेळ	१०/०८/२०२३		वित्त व लेखा विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पूणे महाराष्ट्र, केगाव, सोलापूर - ४१३ २५५
२.	दरपत्रके स्विकारण्याची दिनांक व वेळ	१०/०८/२०२३		
३.	दरपत्रक सादर करणे अंतिम दिनांक व वेळ	२२/०८/२०२३	सांय. ०५.००	
४.	दरपत्रक उघडण्याचा दिनांक/वेळ आणि ठिकाण (शक्य झाल्यास)	२३/०८/२०२३	कार्यालयीन वेळेत	

कळावे,


 (सौ. श्रेणीक शाह)
 वित्त व लेखा अधिकारी

सूचना व अटी

१. दरपत्रक हे सीलबंद पाकीटातून कार्यालयीन वेळेत मा.वित्त व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर सोलापूर-पुणे महामार्ग केगांव, सोलापूर-४१२ २५५, यांच्या नावाने विहित मुदतीत पोहोचतील अशा बेताने पाठवावीत.
२. दरपत्रकाच्या पाकीटावरती वर्ग ४ च्या कायम सेवतील कर्मचारी यांच्या गणवेशा करिता कापड खरेदी कररण्याकरिता दरपत्रके असा स्पष्ट उल्लेख करावा.
३. शॉप अॅक्ट, पॅन कार्ड, GST Registration, ग्राहक सुची याची छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.
४. कापडाचा नमुना - रेमंड व शिलाईसह दरपत्रक सादर करावे.
५. दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच उशिरा आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच अटी व शर्ती असलेली दरपत्रके मंजूर करण्यात येणार नाहीत.
६. दरपत्रके हे देताना आपले दर सर्व करारासाहित (Including GST किंवा Excluding GST) किंमत असा स्पष्ट उल्लेख करावा सदर पुरवठा हा विद्यापीठात येवून करावा लागेल.
७. नमुद केलेल्या Schedule -B प्रमाणे काम करणे बंधनकारक राहिल. विद्यापीठात येवून सेवा पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर/ पुरवठाधारकाची राहील याची नोंद घ्यावी. पुरवठा आदेश मिळाल्यापासुन १५ दिवसाच्या आत गणवेश पुरवठा करणे बंधनकारक राहील.
८. फक्त शिलाईचे दरपत्रके भरणारे फर्मने पुरुष कर्मचाऱ्यांचे गणवेशाचे माप घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता विद्यापीठात येऊन मापे घ्यावी लागतील. तसेच गणवेशाचा पुरवठा दिलेल्या मुदतीत करणे बंधनकारक राहील. गणवेश शिलाई उच्च दर्जाची असावी, तसेच शिलाईचे मोजमाप अचुक असणे बंधनकारक आहे. विद्यापीठाचा लोगोसह (ड्रायव्हरचा गणवेश लोगो वगळता) गणवेशाचा पुरवठा करणे बंधनकारक राहील. तसेच या पुरुची गणवेश शिलाईचे कामाचा पुरवठा केलेचा अनुभव दाखला जोडणे आवश्यक आहे.
९. दरपत्रके स्वीकारणे अथवा नाकारणे किंवा कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहेत.
१०. दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच उशिरा आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच अटी व शर्ती मान्य असल्याबाबत स्वाक्षरी न केलेली / दरपत्रकामध्ये खाडाखोड अथवा दुरुस्तीसाठी व्हाईटर लावलेले दरपत्रके स्विकारण्यात येणार नाहीत.
११. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (शॉप अॅक्ट लायसन्स / उदयोग व आधार लायसन्स) मध्ये नमुद केलेल्या व्यवसायाचा संबंधित खरेदी अथवा कामाशी संबंध असणे आवश्यक आहे. (संबंधित साहित्य खरेदी व कामाचा अनुभव असणे बंधनकारक राहिल.)
१२. पुरवठा आदेशाप्रमाणे साहित्य व सेवा दिल्याची खात्री झाल्यानंतरच व तसा अहवाल संबंधित विभागाने दिल्यानंतरच प्रचलीत कराची कपात करून देयक आदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
१३. वरील दरपत्रकासंदर्भात काही शंका / अडचण असल्यास विद्यापीठाच्या ०२१७-२७४४७७०-७४ (Ext.१७३) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
१४. सदर सुचना व अटी मान्य असल्याची स्वाक्षरी व शिक्का असलेले दरपत्रक जोडणे बंधनकारक असेल त्या शिवाय दरपत्रकाचा स्विकार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी. वरील सुचना व अटी मान्य आहेत.

पुरवठादाराची स्वाक्षरी व शिक्का

दरपत्रक

(दरपत्रक फर्मच्या लेटर हेडवर खालील दरपत्रक सादर करणे (To be printed on letter Head))

प्रति,
मा.वित्त व लेखा अधिकारी,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

विषय :- प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग ४ च्या कायम सेवेतील कर्मचारी यांच्या गणवेशाकरिता कापड खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत..

महोदय,

वरील विषयांकित कामाचे खालील नमूद Specification प्रमाणे व मी/आम्ही नमुद केलेल्या दराप्रमाणे गणवेशाचे कापड विद्यापीठास वेळेत पुरवठा करण्यास तयार आहे. कृपया मला कामाचा आदेश मिळावा ही विनंती.

अंदाजपत्रक (Schedule - B)

क्रं.	गणवेशाचा तपशिल	प्रती कर्मचारी गणवेश संख्या	कर्मचारी संख्या	कापडाचा प्रकार	कापडाचा रंग	एकूण संख्या गणवेश	प्रति गणवेश दर	एकूण दर रूपये
१.	वाहन चालक / जमादार :- एक हाफ शट्ट एक फुल शट्ट दोन फुल पॅन्ट (पांढरा) शट्टच्या खिशाला विद्यापीठाचा लोगोसह शिलाई	२	६	रेमंड	पांढरा	१२		
२.	प्र.परिचर / ग्रंथालय परिचर :- अँप्रॉन (पांढरा) भाईवर विद्यापीठाचा लोगोसह शिलाई	२	१२	रेमंड	पांढरा	२४		
३.	शिपाई / चौकीदार /झेरॉक्स ऑपरेटर /तारतंत्री /सुतार /व नळ कारागीर / स्वच्छक दोन हाफ शट्ट दोन फुल पॅन्ट (खाकी) शट्टच्या खिशाला विद्यापीठाचा लोगोसह शिलाई	२	२८	रेमंड	खाकी	५६		
							एकूण रू.	
							जीएसटी	
							एकूण रक्कम रू.	

दरपत्रकातील सुचना व अटी मला मान्य असुन माझ्यावर बंधनकारक राहतील.

पुरवठादाराची स्वाक्षरी व शिक्का